

NESCO LIMITED Nesco Center Western Express Highway
Goregaon (East)

F +91 22 6645 0101
E contact@nesco.in Goregaon (East) Mumbai 400 063

T+91 22 6645 0123

3 August 2024

**BSE Limited** Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Bandra Kurla Complex,

Dalal Street, Mumbai - 400 001.

Ref: 505355

National Stock Exchange of India Limited

5th Floor, Exchange Plaza,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Ref: NESCO

Dear Sir/Madam,

#### Sub.: Intimation under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed herewith the publication dated 3 August 2024, in newspapers namely Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) regarding the publication of Unaudited Financial Results for the guarter ended 30 June 2024.

You are requested to kindly take the same on record.

Thanks and Regards,

For Nesco Limited

Shalini Kamath Company Secretary & Compliance Officer Mem No. A14933

Encl: as above

♠SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Home Loan Centre, Thane Dosti Pinnacle, Gate No.3, Road No.22, Wagle Ind. Estate, Thane-400604.

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrower/s have defaulted in the repayment of principal and interes of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such are hereby informed by way of this public notice.

Sr. No.	Name of the Borrowers & Address, Account No.	Details of Secured Assets	Date of 13(2) Notice	Total Dues
1	Mrs. Swati Walter Pinto Building No.3, Flat No. 101, Vijay Park CHS, Kasarvadavli Village, Ghodbunder Road, Thane West 400615. A/c No. 39417628537	Flat No. 702, Building No.4 and 5, Vijay Park Co Operative Housing Society, Kasarvadavli Village, Ghodbunder Road, Thane West 400615	16/07/2024  Date of NPA 09/03/2024	Rs 26,37,500.00 (Rupees Twenty Six Lacs Thirty Seven Thousand Five Hundred Only) as on 16/07/2024
2	Mrs. Sarika Ashok Patole & Mr. Ananda Laxman Jadhav Channel Comer CHS Ltd, Plot No. 06, Sector 16, Kamothe 410209. House Loan A/c No. 40912150033 and 40912870288	Flat No. C304, 3rd Floor, Channel Corner Co Op Housing Society Ltd, Plot No. 06, Sector 16, Kamothe, Tal. Panvel - 410209.	20/07/2024  Date of NPA 10/07/2024	Rs 40,13,991.00 (Rupees Forty Lacs Thirteen Thousand Nine Hundred Ninety One Only) as on 20/07/2024

The above Borrower(s) and or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of Section 13 of Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Authorized Officer, State Bank of India



CIN: L17100MH1946PLC004886

Registered Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063 Website: www.nesco.in Email: companysecretary@nesco.in

					(₹ in Lakhs)	
			Quarter Ended		Year Ended	
Sr.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024	
No.		(Unaudited)	(Audited) Refer Note No 2	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	17,091.24	21,988.15	16,112.72	78,312.87	
2	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	10,048.96	13,601.10	9,357.76	46,298.55	
3	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	10,048.96	13,601.10	9,357.76	46,298.55	
4	Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	6,978.59	10,512.48	7,609.63	36,278.36	
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax])	6,978.93	10,592.04	7,612.20	36,368.86	
6	Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20	
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	2,28,241.31	
8	Earning Per Share (EPS)					
	a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)	*9.90	*14.92	*10.80	51.49	
	b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)	*9.90	*14.92	*10.80	51.49	

- The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02 August 2024.
- The figures for the quarter ended 31 March 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial yea and the published unaudited year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30 June 2024, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regularements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in)

Mumbai, 02 August 2024

Krishna S. Pate Chairman and Managing Director DIN: 01519572



# **LLOYDS ENTERPRISES LIMITED**

(formerly known as SHREE GLOBAL TRADEFIN LIMITED)
Regd. Office: A2, 2nd Floor, Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013 CIN-: L27100MH1986PLC041252 Website:www.lloydsenter

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED RESULTS FOR THE **QUARTER ENDED 30TH JUNE, 2024** 

	GOATTEN ENDED SOTT BOILE, 2024								
							(₹In lak	hs, except pe	er share data)
		Standalone				Consolidated			
		(	Quarter Ended Year Ended				uarter Ende	d	Year Ended
S. No.	Particulars	30th June, 2024	31st March, 2024	30th June, 2023	31st March, 2024	30th June, 2024	31st March, 2024	30th June, 2023	31st March, 2024
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	17,470.77	13,365.93	4,419.31	40,895.29	32,673.53	38,244.06	15,925.68	1,09,375.41
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	92.80	513.17	234.65	9,027.65	2,161.79	5,910.67	1,722.61	21,275.24
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	92.80	513.17	234.65	9,027.65	2,161.79	5,910.67	1,722.61	21,275.24
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	91.76	409.75	234.65	7,223.66	1693.60	4565.17	1503.51	17480.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,25,080.84	37,290.54	45,597.57	2,06,843.73	21,947.30	4,929.19	19,633.43	67,715.37
6	Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26	12,721.26
7	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	-			3,70,622.65		-		1,90,486.20
8	Basic & Diluted Earnings Per Share (not annualised) (in Rs.)	0.01	0.03	0.02	0.57	0.13	0.36	0.12	1.37

- The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as modified by circular No. CIR/CFD/FAC/62/2016. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and also on Company's
- The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 02nd August, 2024.

FOR LLOYDS ENTERPRISES LIMITED (Formerly Known as Shree Global Tradefin Limited

Date: 02nd August, 2024

Babulal Agarwal Chairman & Managing Director DIN:00029389



# **CELEBRITY FASHIONS LIMITED**

Email: investorservices@celebritygroup.com Website: www.celebritygroup.com Phone No: 044 - 4343 2200/2300; Fax No: 044 - 4343 2128 CIN: L17121TN1988PLC015655

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 <sup>th</sup> JUNE, 2024 (Rs. In Crores)							
		Quarter ended					
SI.	Particulars Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024		
No.	, and and	Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1	Total income from operations (net)	36.24	94.65	96.13	342.85		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(8.56)	(1.06)	1.79	1.80		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	(8.56)	(1.06)	1.79	1.84		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(8.56)	(1.06)	1.79	1.84		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.56)	(0.74)	1.79	2.16		
6	Reserves including Revaluation Reserve	-	-	-	-		
7	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	56.55	56.55	54.05	56.55		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	- Basic (In Rs.)	(1.51)	(0.14)	0.33	0.38		
	- Diluted (In Rs.)	(1.51)	(0.14)	0.33	0.38		

# Notes:

Date :2nd August 2024

Place : Chennai

- a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the websites of the Stock  $\textbf{Exchanges viz.,} \textbf{www.nseindia.com\,\&\,www.bseindia.com\,and\,also\,on\,the\,Company's\,website, viz.,} \textbf{www.celebritygroup.com\,and\,also\,on\,the\,Company's\,website,} \textbf{viz.,} \textbf{viz.,}$ b) The above unaudited results for the quarter ended 30 th June 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board o
- Directors at the meeting held on 02 nd August, 2024. c) The above financial statements have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies.
- d) The Company reported a revenue decline of Rs. 59 crores for the quarter ending 30th June 2024 as compared with corresponding period o previous year. This decrease is attributed to a strategic decision by one of its major customers to withdraw their sourcing from India, which
- resulted in fewer orders. The Company is actively engaged in developing new products and acquiring new customers. Management is confident in their ability to optimize and fulfil capacity requirements effectively. e) The Company operates exclusive in the segment of garment. This is in the context of Indian For and on behalf of Board of Directors
- Accounting Standards 108 (Ind AS 108) "Operating Segments" issued by MCA.

Celebrity Fashions Limited

Managing Director DIN: 07578471

## PSPCL Punjab State Power Corporation Limited

Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001 Corporate Identity No. U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in Mobile No. 96461-55525

## Short Term E-Tender Eng. No. 7582/P-3/EMP-12750

Dy Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSTP Roopnagar invites E-Tender ID No. 2024\_POWER\_124771\_1 for Procuremen of Spares for HP Bypass System (Oil Side)

detailed NIT & Tender Specification please refer https://eproc.punjab.gov.in from 02.08.2024/ 01.00 PM onwards.

Note:- Corrigendum and addendum, if any, will be published online a

**LIQUIDATOR** 

#### THE CKP COOPERATIVE BANK LTD. 66/67, VIJAY NAGAR BUILDING, 2ND FLOOR,

M.C.JAVLE MARG, DADAR (WEST), MUMBAI -400 028 **Mobile No.**:- 9321628915

Email id: ckpbanksro@gmail.com/ckpbankheadoffice@gmail.com PUBLIC NOTICE FOR AUCTION OF IMMOVABLE PROPERTY THROUGH E-AUCTION

the Liquidator, The CKP Cooperative Bank Ltd., 66/67, Vijay Nagar Building, 2nd floor, M.C.Javle Marg, Dadar (West), Mumbai -400 028 state through this public notice for auction **Defaulter and Borrower o** M/s AVISHKAR DEVELOPERS AND M/S NANAI DAIRY PVT LTD., Agricultural Land admeasuring about 30.22 acres out of 45.05 acres along with the Godowns, Buildings and Structures standing thereon which was attached by The CKP Co-operative Bank Ltd., (Under Liquidation) under section 101 of the Maharashtra Co-operative Societies Act 1960 & Rule 107 (11) (d) of the Maharashtra Co-operative Societies Rule 1961 on the basis of "As is where is, As is what is and whatever there is basis" through online e-auction on the website https://eauction.gov.in on Thursday Date.05.09.2024 between 10.00 am to 17.00 pm & the said properties are situated at Gut No.127/2/1 at Pali Budruk, Village Poyanje, Taluka - Panvel, District- Raigad. The details such as pre-qualification of bidders, terms & conditions of eauction, Earnest Money Deposit & other relevant details such as title of properties etc. is available online on https://eauction.gov.in from 12.00 noon on Saturday Dt. 03/08/2024. The last date for payment of Earnest Money Deposit & submission of documents (online and physical) will commence from 03/08/2024 to till 02/09/2024 upto 05.00 pm may please be noted. Sd/-

Liquidator. The CKP Coop.Bank Ltd.(Under Liquidation)



RTP-71/24

# **AXIS FINANCE LIMITED**

(CIN U65921MH1995PLC212675)

Axis House, C-2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai – 400 025

#### E-PUBLIC AUCTION-CUM-SALE NOTICE

E Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 read with provision to Rule 8 (6) and Rule 9 (1) of Security Interest (Enforcement) Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower/s, Guarantor/s and Mortgagor/s, that the below

described immovable properties mortgaged / charged to Secured Creditor, the POSSESSION of which the Authorised Officer of Axis Finance Limited. Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS", and "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS", on 19th August 2024 for recovery of Rs. 1,70,84,822/-(Rupees One Crore Seventy Lakhs Eighty Four Thousand Eight Hundred Twenty Two Only) as on 05th July, 2024 (amount o/s as on the date of the demand notice dated 31st August, 2023 issued u/s 13(2) of SARFAESI Act – Rs. 1,51,30,080/-(Rupees One Crore Fifty Lakhs Thirty Thousand and Eighty Only) with further interest at the contractual rates, along with default/penal interest and other charges etc., till final payment / realization from the Borrower / Mortgagors / Guarantors, i.e. 1) NEMCHAND ALGO SWARNKAR (Borrower/Mortgagor), (2) PUSHPADEVI NEMCHAND SWARNKAR (Co-Borrower), (hereinafter collectively referred to as "the Borrowers"). The Description of Assets, Reserve Price (RP), Earnest Money Deposit (EMD) and Details of Sale are as below:

#### SCHEDULE - I

Description of Immovable Secured Asset: All that Piece and Parcel of property bearing Flat No. 703, area admeasuring 520 sq.ft. 7th Floor, Sai Shraddha Apartment, constructed on the Final Plot No. 104, Sub Plot No. 2, T.P.S. No. 1 bearing Survey No. 382 Hissa No.1, corresponding C.T.S. No. 1217, original Plot No. 202, lying behind and situate at Village Panchpakhadi, Taluka & District Thane, Hajuri, Wagle Estate, Thane West, Dist. Thane-400604.

#### SCHEDULE - II **DETAILS OF E-AUCTION**

Description of Property/s	As per SCHEDULE – I			
Date & Time of e-Auction	On: 19.08.2024			
	Time: From: 11.00 am to: 12.00 noon			
	with unlimited extensions of 5 minutes each			
Date & Time for Bid Submission	<b>On: 16.08.2024</b> Before: 4:00 pm			
Reserve Price: 50,00,000/- (Rupees Fifty Lakhs Only)  * Price below which the Flat /property/s will not be sold				
Earnest Money Deposit (10% of RP): Rs. 5,00,000/- (Rupee	s Five Lakhs Only)			
Bid Increment Amount: Rs. 15,000/- (Rupees Fifteen Thousa	and Only).			

Mr. Aditya Vyas: 7276787990 For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in website i.e. https://sarfaesi.auctiontiger.net/ FPROC/ and www axisfinance in:

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER RULE 8 (6) /RULE 9 (1) OF

Contact Person Details & Mob. Nos.: Mr. Swapneil Tiwari: 9820063208 &

SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002 This may also be treated as notice under Rule 8(6) and Rule 9(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the borrower/s, guarantor/s and mortgagor/s of the said loan about the holding of E-Auction Sale on the above-

mentioned date Date: 2nd August, 2024 sd/-

Authorized Officer **Axis Finance Limited** 



76155/12/3217/2023/36322

## ABHYUDAYA CO-OP. BANK LTD.

(Multi-State Scheduled Bank)

[Under Rule 8(1)] **Possession Notice** 

Zonal Office: "Dhanwant Plaza", 598, Budhwar Peth, Pune - 411 002. Tel.: 020-24434198/24482916

Place: Mumbai

Whereas the undersigned being the Authorised officer of the Abhyudaya Co-Op Bank Ltd. Under the Securitisation & Reconstruction of financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) & in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice

to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general, that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub Section (4) of Section 13 of the said Act read with Rule 8 of the security Interest Enforcement Rules, 2002. The borrower in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the

Abhyudaya Co-Op. Bank Ltd. for an amount mentioned below and interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Sr. No.			Outstanding Amt.	Date & Type of Possession	
• • •	Borrower : M/s.Omkar Feeds and Others	Date of Demand Notice: 12/03/2024	Rs. 28,29,41,551.99 (Rupees Twenty Eight Crore Twenty Nine Lakh Forty One Thousand Five Hundred Fifty One and	29/07/2024 (Symbolic)	
	and Others	DGM (P)/ L & R/EOS- 212/ 143 /2023-24	Paise Ninety Nine) with further interest from 01.07.2024.		

#### Description of the Immovable Property:

- 1) All that Piece and Parcel of that Land Property bearing Plot No. 2, area adm.212.00 Sq.Mtrs and Plot No.3, area adm. 214.00 Sq. Mtrs. with Building/structure constructed or to be constructed thereon, out of Sr. No.216/2, situated at Sangameshwar, Tal, Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, Which is bounded as:-Plot No. 2:- East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3, North: 6 Mtr. Road, Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Survey No. 216/1, South: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Plot No. 3: East: 6 Mtrs. Road, West: Plot No. 3: East: Survey. No. 216/1, South: Survey. No. 216/4, North: Plot No. 2 (Owned by Mrs. Manjusha Satish Patil)
- 2) All that Piece and Parcel of Land Property bearing Plot No. 93, area adm.162.60 Sq. Mtrs out of Survey No.12/3+4+5+6+7A with building/structure constructed or to be constructed thereon situated at Soygaon, Tal.-Malegaon, Dist.Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, Which bounded as :- East: Plot No.94, West: Plot No. 92, South: Survey No. 12/7B, North: 25 Fts. Road. (Owned by Mrs. Manjusha Satish Patil & Mrs. Shital Prashant Patil)
- 3) All that Piece and Parcel of Property bearing Plot No. 76, area adm.178.80 Sq. Mtrs. out of Survey No.12/3+4+5+6+7A with constructed building named as "Omkar Shopping" bearing Shop No.1 to 7, on ground floor, Hall on ground floor, Hall on second floor, Flat No.1 on First Floor, Flat No.2 on First Floor, Flat No.2 on Second Floor situated at Soygaon, Tal-Malegaon and District-Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, which bounded as per sanctioned building plan.

Floor	Hall / Shop / Flat	Area in Sq. Mtrs
Ground	Hall	14.66
Ground	Shop No.1 to 7	97.53
First Flat No.1		140.66
Total Are	a Adm.	428.61

aı	iu Sub Registi	ation District Malegao	n, which bounded as p		
	Floor	Hall / Shop / Flat	Area in Sq. Mtrs		
	First	Flat No.2	36.69		
	Second	Hall	102.38		
	Second	Flat No.2	36.69		

# (Owned by Mrs.Sindhubai Onkar Patil)

- 4) I) All that Piece and Parcel of Property bearing Gat No.339/3 (old Gat no.339/2/1 and 339/1B) area adm.8150.00 Sq. Mtrs (area of 200.00 Sq. Mtrs acquired by National highway), remaining area adm.7950.00 Sq. Mtrs with all factory units, sheds, godown, structure constructed or to be constructed thereon in future, situated at Tehare, Tal. Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Taluka Malegaon, which bounded as follows: East: Road, West: Land of Nananji Damu Shevale. South: Land of Drivandeo Damu Patil, North: Road. (Owned by Mrs.Sindhubai Onkar Patil)
  - II) Hypothecated Plant & Machineries/Goods
- III) Hypothecated Stock/Book-Debts/Other Moyable Assets
- 5) All that Piece and Parcel of Land Property bearing- Plot No.1- area adm.289.69 Sq. Mtrs., Plot No.2 area adm.281.25Sq.Mtrs, Plot No.3 area adm.281.25 Sq.Mtrs, Plot No.4 area adm.281.25 Sq. Mtrs, Plot No.5 area adm.281.25 Sq. Mtrs, Plot No.6 area adm.626.38 Sq. Mtrs, Plot No.8 area adm.305.52 Sq. Mtrs, Plot No.9 area adm.309.37 Sq. Mtrs Plot No.17 area adm.262.50 Sq. Mtrs, Plot No.18 area adm.332.50 Sq. Mtrs, Plot No.21 area adm.175.37 Sq. Mtrs, Plot No.22 area adm.179.19 Sq. Mtrs, Plot No.26 area adm. 135.81 Sq. Mtrs, Plot No.27 area adm. 1267.50 Sq. Mtrs, i.e. Total area adm. 5008.83 Sq. Mtrs, out of Gat No.30, situated at Dabhadi, Tal Malegaon and District Nashik, within the Registration and sub Registration District Malegaon which is bounded as per revenue record. (Owned by Mrs. Sindhubai Onkar Patil)
- 6) All that Piece and Parcel of property bearing Survey No. 699/1, out of that Plot No 15, area adm.178.25 Sq. Mtrs with bungalow constructed thereon or construction to be constructed thereon in future, situated at Dabhadi, Tal-Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Tal-Malegaon. (Owned by Mr. Satish Onkar Patil and Mr Prashant Onkar Patil)
- 7) All that Piece and Parcel of property bearing Plot No.17, Total area adm. 464.68 Sq. Mtrs, out of that East side area adm. 232.34 Sq. Mtrs, part of Survey No. 49/50/249, CTS No. 1506+1507+1508, Plot No. 17 with constructed bungalow thereon and/or any Building/ structure constructed or to be constructed thereon, situated at Islampura, Old Agra Road, Malegaon, Tal Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration District Malegaon, which is bounded as follows: East: Plot No. 18, West: Plot No. 17(P), South: Old Agra Road, North: 30 Fts. Road (Owned by Mr. Satish Onkar Patil, Mr. Prashant Onkar Patil, Mrs. Manjusha Satish Patil and Mrs. Shital
- 8) All that Piece and Parcel of Shop No.8, adm. about 9.341 Sq. Mtrs, Ground Floor, on Plot No. 17, area adm. 464.70 Sq. Mtrs, Survey No.16, building name and style "Shatrunjay Park", situated at Malegaon Camp, Tal- Malegaon and District Nashik, within the Registration and Sub Registration Tal Malegaon, which is bounded as follows: East: Flat No.1, West: Open Space, South: Back side of building, North: Shop No.7, (Owned by Mr. Prashant Onkar Patil)
- 9) All that Piece and Parcel of Flat No.16, of B Building, on Ground Floor, built up area adm.700.00 Sq. Fts. i.e. 65.05 Sq. Mtrs. in building "New Ushakiran Co-Op. Hsg. Soc. Ltd., Apartment" on Plot No.4P, area adm.1683.935 Sq. Mtrs., Sr. No.718/1A/2A, out of that situated at Mauje Nashik, Tal and Dist. Nashik and within the Registration and Sub Registration and Sub Registration Tal and Dist Nashik, which is bounded as follow: East: Flat No.14, West: Open Space, South: Open Space, North: Staircase (Owned by Mrs. Sindhubai Onkar Patil)

- 1	Borrower : M/s. Prestige Steels and Others	Date of Demand Notice: 27/02/2024	Rs. 16,13,88,501.00 (Rupees Sixteen Crore Thirteen Lakh	30/07/2024
		DGM (P)/L & R/EOS-210/138/2023-24	Eighty Eight Thousand Five Hundred One) with further interest from 01.07.2024.	(Symbolic)

# Description of the Immovable Property:

- 1) All that piece and parcel of Survey No.7/1/1 to 8, Plot No.01, adm. area 631.56 sq. mtrs i.e.6798 sq. ft.(Situated at Nr. Sectere Heart School, Corner of Ashoka Marg) Situated within the Village Limits of Mauje Wadala, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under-East: Plot No. 2, West: 18 Meter Road, South: Plot No. 18, North: 30 Meter Road. (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)
- 2) All that piece and parcel of Survey No.862/1/1/2/1+2+3, Plot No. 1+2+3, as per 7/12 extract Survey No.862/1/1/2/1 to 3/ Plot No. 1 to 3, adm. area 877.80 Sq. Mtrs (excluding area of about 142 Sq. Mtrs. handed over to NMC) on which building constructed known as Sunshine Residency of which Shop No. 01, B Block on Ground Floor adm. area 64.57 Sq. Mtr i. e 695 Sq. Ft. builtup, (Nr. Sumanchandra Project, Pakhan Road, Ashoka Marg) situated within the Village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Building Parking, West: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and There After DP Road, South: Shop No 2, North: Marginal Space and Space and There Spac Space. (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)
- 3) All that piece and parcel of Gat No. 18/2A. Plot No.30 adm, area 631.31 Sq. Mtr situated within the Village limits of Mauje Chunchale. Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Plot No.31, West: 9 Meter Colony Road, South: Survey No. 18/4, North: Open Space (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)
- 4) All that piece and parcel of Survey No. 510+511(P)+510/6/24+4+8, Plot No. 24+4+8/2, area adm 598.77 Sq. Mtrs on which building constructed known as "Mughal Palace Apartment" of which Flat No. 10, area adm. 1045 Sq. Ft. i.e. 97.1 Sq. Mtrs (Behind Nagzi Hospital, Wadala Road Nashik) situated on Stilt Second Floor, Situated within the village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Marginal Open Space, West: Flat No. 11, South: Marginal Open Space and Colony Road, North: Flat No.12, (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)

5) All that piece and parcel of Survey No. 814/A/5/1/2+814/A/5/2/1/2+814/A/5/3/33, Plot No. 33, as per 7/12 extract Survey No. 814/A/5/1/2 to 3/Plot No. 33, adm area 228.57 Sq.

- Mtrs. i.e 2459.41 Sq. Ft. (excluding area of about 23.43 Sq. Mtrs. handedover to NMC) (B/h Siddharth Stop, B/h Kardas Hari Sankul project Nashik Shivar) situated within the village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: 7.5 Mtr Colony Road, West: Plot No. 32, South: Plot No. 35, North: 7.5 Mtr Colony Road (Owned by M/s J. K. Constructions through its Partners Mr. Iqbal Ahmed Zamirullah Khan and Mrs. Shahida Zamirullah Khan) 6) All that piece and parcel of Survey No. 862/1/1/2/1+2+3, Plot No. 1+2+3 as per 7/12 extract Survey No. 862/1/1/2/1 to 3/ Plot No 1 to 3, adm area 877.80 Sq. Mtrs (excluding area
- of about 142 Sq. Mtrs. handedover to NMC) on which building constructed known as "Sunshine Residency" of which Shop No. 04, B Block on Ground floor adm area 39.67 Sq. Mtrs i.e. 427 Sq.Ft. Builtup (Nr. Sumanchandra Project, Pakhal Road, Ashoka Marg) situated within the village limits of Mauje Nashik, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Building Parking, West: Marginal Space Thereafter DP Road, South: Marginal Space, North: Shop No.3 (Owned by Mrs. Shahida Zamirullah Khan)
- 7) All that piece and parcel of Gat No. 199, total area adm. 1H 65R out of which area adm 0 H 59.5R + potkharaba 0 H 23R, total area adm. 0H 82.50 R of which southern side area adm. 0 H 29.75R+ potkharaba 0 H 11.50R total adm. area 0H 41.25R i.e. 4125 Sq. Mtrs (Opp. to VLSC Company, Nr. Dastgir Darga, Beside VTC Company, Mumbai Agra Road) situated within the village limits of Mauje Vadivarhe, Tal & Dist Nashik and within the limits of Nashik Municipal Corporation and is bounded as under- East: Shiv of Gonde, West : Road, South : Gut No. 201, North : Ádj. owner Fida Husen Adm 41.25R (Owned by Mr. Zamirullah Shamsullah Khan)

	Dharma and Others DGM (P)/ L & R / EOS-216/3/2024-25		from 01.07.2024.	(Symbolic)			
Description of the Immovable Property: All that piece and parcel of Non Agricultural Land bearing Plot No. 209 to 214, admeasuring area 316.138 Sq. Mtrs., Situated a							
	Sector-C-1, Bhadrapad, CIDCO	, on which Building Constructed named as "Anushka	-2", Apartment Row House No.7, Ground Floor, admeasuring 2	9.25 Sq. Mtrs. (built up)			
	within the limits of Nashik Municir	nal Cornoration Nashik and hounded as ner CIDCO R	ecord (Owned by Mr Kedare Vijay Dharma)				

Date: 29.07.2024, 30.7.2024, 31.07.2024











Borrower : Mrs. Kedare Jyoti

Vijay and Mr. Kedare Vijay



Date of Demand Notice: 26/04/2024

DGM (P)/ L & R / EOS-216/3/2024-25







Rs. 3,34,808.54 (Rupees Three Lakh Thirty Four Thousand

Eight Hundred Eight and Paise Fifty Four) with further interest



(Mr. R. B. Patil) Authorised Officer,

Abhyudaya Co-Op. Bank Ltd.

31/07/2024

(Symbolic)

# एअर इंडियाची इस्त्रायला जाणारी सर्व उड्डाणे रह



नवी दिल्ली, दि.२ : इस्रायल आणि इराणमधील वाढलेल्या तणावाचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्ध केली आहेत. शुक्रवारी एअर इंडियाने ऑगस्टपर्यंतची सर्व उड्डाणे रद्ध केली आहेत.

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ममध्यपूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता आम्ही तेल अवीवला जाणारी

सतत लक्ष ठेवून आहोत. याशिवाय ज्या प्रवाशांनी तेल अवीवला जाण्यासाठी आणि जाण्यासाठी फ्लाइट बुक केली आहे त्यांच्याशीही आम्ही संपर्कात आहोत. एअर इंडियाने म्हटले आहे की प्रवाशांना आपला प्रवास रह्न करण्यासाठी किंवा फ रनिवडण्यासाठी शूल्क भरावे लागणार नाही. आमचे पहिले प्राधान्य प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेला आहे. यापूर्वी गुरुवारीही एअर इंडियाने इस्रायलला जाणारी काही उड्डाणे सांगितले की त्यांनी तेल अवीवला जाणारी ८ रह केली होती. एअर इंडियापूर्वी सिंगापूर, तैवान आणि चायना एअरलाइन्सनेही त्यांच्या फ्लाइटचे मार्ग बदलले आहेत. प्रत्येकाने इराणच्या आकाशातून विमाने न उडवण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय इराक, लेबनॉन उड्डाणे तातडीने रद्ध केली आहेत. ही उड्डाणे ८ आणि इस्रायलचा आका शमार्ग टाळण्याचा ऑगस्टपर्यंत रह्न राहतील. आम्ही परिस्थितीवर सल्ला देण्यात आला आहे. उल्लेखनीय

हमासपासून हिजबल्लापर्यंतच्या ३ टॉप कमांडरना ठार केले होते. इराणपासून लेबनॉनपर्यंत या हत्या करण्यात आल्या व्यक्त होत असून, इस्रायलकडून बदला यांची हत्या केली होती. यामुळे संतप्त

मुस्लिम नाराज असल्यामुळे मोठे युद्ध होण्याची शक्यता आहे

इस्रायलने मंगळवारी तेहरानमध्ये आहेत. त्यामुळे मुस्लिम देशांमध्ये संताप हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हनीह

आहे की, दोन दिवसांत इस्रायलने घेण्याची मागणी होत आहे. इस्रायलवर झालेल्या इस्रायलने सूडाची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला असून इराणकडून केव्हाही प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते, असे मानले जात आहे. इराणकडून हवाई हल्लाही होऊ शकतो.

# फोकस लाइटिंग आणि फिक्स्चर्स लिमिटेड

. मीआयएन : एल३१५००एमएच२००५पीएलमी१५५२७८ नोंदणीकृत कार्यालय: १००७-१०१०, कॉर्पोरेट एव्हेन्यू विंग ए, सोनावाला रोड, उद्योग भवनाजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी. क्रमांकः +९१ २२ २६८६ ५६७१-६; ई-मेलः info@pluslighttech.com; वेबसाइटः www.pluslighttech.com

३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाही करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ЭТ.	तपशिल		एकमेव		एकत्रित				
क्र.			(रू.लाखात)			(रू.लाखात)			
Ш			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
Ш		३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	38.03.2028	३०.०६.२०२४	39.03.7078	३०.०६.२०२३	39.03.7078
Ш		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५५३४.६८	६०३०.२७	५२६७.५७	२३००३.६२	३१२८.४८	३६५३.0३	४५६०.५५	१५९७५.१२
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,								
Ш	अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१०५१.७३	११७३.७४	११२९.२८	४४६९.६४	३३०.२१	१९०.२१	६९८.६९	१७२८.९६
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१०५१.७३	११७३.७४	११२९.२८	४४६९.६४	३३०.२१	१९०.२१	६९८.६९	१७२८.९६
Ш	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)								
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
٠	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	९०७.१८	१०४१.४०	९०२.५५	३८७१.९५	288.66	५७.८७	४७१.९६	११३१.२७
4	अविरत कार्यचलनातुन नफा/(तोटा)								
ξ	कालावधीकरिता एकुण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित								
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	९१५.७२	१०७५.९९	९१६.५८	३९२१.१९	२४४.७८	६२.७७	४७१.९६	११३६.१६
હ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रति)	१३२४.६६	१३१८.९४	१३०५.०१	१३१८.९४	१३२४.६६	१३१८.९४	१३०५.०१	१३१८.९४
	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रति)								
	(वार्षिकीकरण नाही) (रू.)	₹.२/-	₹.२/-	₹. १0/-	₹.२/-	₹.२/-	₹.२/-	₹.१0/-	₹.२/-
6	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या		· .	· .	· ·	·		·	, i
- [ ]	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार				११५४८.१९				८९५६.३७
- 1	मूळ	१.३८	१.६४	७.०२	4.88	0.36	0.80	३.६२	१.७४
	मूळ सौमकृत	१.३६	१.६२	७.०२	4.90	0.3६	0.09	३.६२	१.७१

अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आहे आणि २ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मंजर केले आहे

, ) पुर्णत: मालकीच्या कंपन्या व्यतिरिक्त उपकंपनी बाबत अल्पाकृती व्याज हे ना-नियंत्रित व्याज म्हणून देण्यात आले आहे.

) अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय अहवाल हे सेवी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायर्सेट्स) रेखुलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ आणि लेखाप्रमाण स्विकृत तसेच त्यातील नियमाअंतर्गत कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएए

ुकार पर निर्माण कि ११.११.२०१९ रोजी आणि शेअरधारकांनी दिशंक ३०.१२.२०१९ रोजी पोस्टल मतप्तिकेद्वारे पारित केलेल्या उपावांच्या अनुष्णाने, कंपनीने फोकम लायटिंग अंग्ड फिक्चर्स लिमिटेड- एम्प्लॉईंग स्टॉक ऑप्तान प्लॅन २०१९ ला मान्यता दिली आहे. कंपनी पात्र कर्मचारी यांना प्रत्येकी ७.१०/- चे दर्शनी मूल्याचे ५,००,००० पर्याय आहेत (पोस्ट उपविभाग ०६.१०.२०२३ पासून प्रत्येकी ७.२/- चे दर्शनी मूल्याचे २५,००,००० पर्याय अकेसच्या स्वरूपात वापरता येतील. ईएसओपी योजनेनुसार, अनुदानाच्या तारखेपास् १२ महिने, २४ महिने आणि ३६ महिन्यांच्या अखेरीस अनुक्रमे २५%, ३५% आणि ४०% च्या टप्प्यात कर्मचान्यांच्या हातात होतील. त्यानुसार ९,९५,००० इकिटी शेअर्स निहित आहेत. ाएन, २० नाल्प जाल्प २५ माल्पाच्या अखरास अनुक्रम २५%, ३५% आण ४०% च्या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या हातात होतील. त्यानुसार ९,९५,००० इकिटी शेअर्स निहित आहेत. ३०.०६,२०२४ रोजी संपतेले तिमाहीपर्यंत कंपनीने एफएलएफएल एप्प्लॉईज बेलफेअर ट्रस्टकडे १३,०७,५०० इकिटी शेअर्सचे वाटप केले आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांनी १२,५९,७५० सम्भाग खोदी केले आणि उर्वीति ४७,७५० सम् शेष आहेत.

. ६,६२,३२,८२५ समभागाचे भरणा केलेले भागभांडवला पैकी ४७,७५० समभाग एफएलएफएल कर्मचारी वेल्फेअर टस्टकडे देण्यात आले, कर्मचान्यांद्वारे पर्याय घेणे प्रलंबित आहे

() ६,२६,३६,८२१ समनागाच मरना कराना मानाउरता पत्रा उठ्यरण समाग रुकराएकराण कमचात्र परकार हुस्टक इंग्यात आर, कमचान्याद्वार पत्राच वण प्रताचात्र आर. १) हे विचान सेवी (मिस्टिंग ऑक्नियान्स ऑणि डिस्पलोज रिक्वायर्सेट्स) मुलेकास, २०१५ च्या नियम ३३ मुसा आहे ६) वैधानिक लेखापरीक्षक, एन पी पटवा आणि कंपनी, यांनी या विधानाचे मर्यादित पुरावतोजक केले आहे जे सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायर्सेट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ मुसार आहे

कंपनी मुख्यता उत्पादन कंजाटात कार्यत आहे आणि तद्नुसार कंपनीचा एकेमच निष्कर्ष योग्य विभाग अर्थात वस्तुंचे उत्पादन असा आहे आणि म्हणून विभागीय निष्कर्ष दिलेले नाही मागील वर्षाचे आणि/किंवा कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

संचालक मंडळाच्या वतीने व करि डीआयएनः ०१४६८०५



### ITD Cementation India Limited

CIN: L61000MH1978PLC020435 Registered Office: 9th Floor, Prima Bay, Tower - B, Gate No. 5, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400072, Maharashtra, India

Phone No: 022-66931600; Fax No.022-66931628

Commitment, Reliability & Quality Email: investors.relation@itdcem.co.in, Website: www.itdcem.co.in

#### NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS WITH RESPECT TO 46TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING OR OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the 46th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Wednesday, 28th August, 2024 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") or other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM which will be circulated for convening the AGM of the Company.

In compliance with the General Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May 2020, 13th January, 2021, 8th December, 2021, 14th December 2021, 5th May, 2022, 28th December, 2022 and 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars"), and Circulars dated 12th May, 2020, 15th January 2021, 13th May, 2022, 5th January, 2023 and 7th October 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and relevant provisions of the Companies Act, 2013 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, ("SEBI Listing Regulations"), the AGM of the Company will be held without the physical presence of the Shareholders at a common venue.

Further, in compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI Listing  $Regulations, the requirement of printing and dispatch of physical copies of the {\sf Annual Report have been dispensed with}. Accordingly, the {\sf Annual Report have been dispensed with}. Accordingly, the {\sf Annual Report have been dispensed with}. Accordingly, the {\sf Annual Report have been dispensed with}.$ the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the financial year 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company / the Registrar and Share Transfer Agent (RTA) i.e. KFin Technologies Limited / Depository Participant(s) unless any member has requested for a physical copy of the same. Members may note that the Notice and Annual Report 2023-24 will also be made available on the Company's website www.itdcem.co.in, websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and website of National Securities Depository Limited (NSDL) at <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a>. Shareholders can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.

The instructions for joining the AGM are being provided in the Notice of the AGM and attendance of the Shareholders attending the  $AGM\,through\,VC/OAVM\,will\,be\,counted\,for\,the\,purpose\,of\,reckoning\,the\,quorum\,under\,Section\,103\,of\,the\,Companies\,Act,\,2013.$ 

The Company is pleased to provide the facility of e-voting to its Shareholders to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means, using remote e-voting system (e-voting from a place other than the venue of the AGM) as well as e-voting during the proceeding of the AGM (collectively referred to as "e-voting"). The Company has engaged the services of NSDL for providing the e-voting facility to the Shareholders. The instructions for e-voting are provided in the Notice of

The e-voting period commences on Sunday, 25th August, 2024 (9.00 a.m. IST) and ends on Tuesday, 27th August, 2024 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he /she shall not be allowed to change it subsequently. The instructions on remote e-voting are detailed in the Notes to the Notice convening the AGM, which is also available at https://www.evoting.nsdl.com. The facility for e-voting shall also be made available during the AGM and Members attending the AGM through VC / OAVM, who have not already cast their vote by remote e-voting, may exercise their right to vote during the AGM through the NSDL portal.

The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid up equity share capital of the Company as on Wednesday, 21st August, 2024 ("cut-off date"). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail of the facility of e-voting by

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of https://www.evoting.nsdl.com or call on 022 - 4886 7000 or send a request to Ms. Rimpa Bag, Assistant Manager, NSDL, at the designated email ID: <a href="mailto:evoting@nsdl.com">evoting@nsdl.com</a> to get your grievances on e-voting addressed.

The Members whose Email IDs are already registered with the Company/ Depository, may follow the Instructions for e-voting as provided In the Notice of the AGM.

Shareholders who have still not registered their e-mail ID/ Bank Details for receipt of Notice of AGM and Annual Report and dividend by email are requested to get their e-mail ID registered, as follows:

- 1. SEBI, vide its Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated 7th May 2024 read with SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated 10th June 2024, has mandated that with effect from 01st April 2024, dividend to Shareholders who are holding equity shares in physical form, shall be paid only through electronic mode. Such payment shall be made only after the shareholders furnish their PAN, contact details (postal address with PIN and mobile number), bank account details and specimen signature ("KYC").
- 2. Shareholders who are holding equity shares in physical form, and have not updated their PAN, Contact Details, Bank Account Details and Specimen Signature, shall be eligible to lodge grievance or avail any service request from KFin Technologies Limited, only after furnishing PAN and KYC details.
- 3. Shareholders who are holding equity shares in physical form shall be eligible for receipt of any payment including dividend as well as lodge grievance or avail any service request from KFin Technologies Limited, even if choice of Nomination is not submitted by
- 4. For Demat shareholders Members holding shares in demat form are requested to update their bank account details with their respective Depository Participants at the earliest.

Members holding shares in physical form are requested to furnish Form ISR-1, Form ISR-2 and SH-13 which are available on the Company's website at https://www.itdcem.co.in/investors/shareholdersinformation-and-forms/, for updation of KYC and choice of nomination (in case the same are not already updated), to KFin Technologies Limited at Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032, Toll Free no. 1800-309-4001, Fax: +91-40-23420814 (RTA), email ID: <u>einward.ris@kfintech.com</u> on or before Wednesday, 21st August, 2024 or upload on their weblink i.e. https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx, provided in both cases, the documents furnished shall have digital signature

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA and the SEBI

For ITD Cementation India Limited

Rahul Neogi Company Secretary Membership no. A10653



येथे सचित करण्यात येत आहे की, दिनांक ३१.०७.२०२४ रोजी मंबई लक्षदीप या वत्तपत्रात वकील एस एच बोहरा यांच्याद्वारे प्रकाशित जाहिरातीत काही मदणदोष आहेत ४थ्या परिच्छेदातील ओळीमधील दिनांक - ०/०७,

२०२४ पूर्वी स्वाक्षरी/निष्पादित केलेले सर्व लेखी अहवाल

किंवा मृत्युपत्र किंवा दस्तावेज हे अवैध, अनुचीत व

बेकायदेशीर असतील, याची दिनांक २०/०७/२०२१

शुद्धिपत्रक

असे वाचावे. वाचकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Sayed Shahab Hussain Naqvi & Mrs. Sayed ayeeda Parvin Naqvi were the joints where of the Flat vide Agreement for Sale dated 23/10/2008 bearing registration no TNN-07-7312-2008, (hereinafter refer to as said flat more particularly described in the

WHEREAS Mr. Sayed Shahab Husain Naqvi died on 05-08-2020 leaving behin Mrs. Saved Saveeda Parvin Naqvi (Wife and Mrs. Nazneen Fatima Naqvi (Whe Nazneen Fatima A Saiyed (Daughter) a his only legal heirs.

Whereas Mrs. Sayed Sayeeda Parvir name of Mrs. Nazneen Fatima Nagyi alias Nazneen Fatima A Saiyed vide "RELEASE DEED" dated 01/08/2024 earing registration No. TNN-07-13709

Any persons apart from the name mentione having any claim, rights, title, interest and demand whatsoever in below mentioned operty hence they can claim within 14 days t the office of Adv. Aalaya A. Khan, havir ddress at Office No. B-98. Shanti shopping Centre, Near Railway Station, Mira Road East), Thane-401107 from the date hereof ailing which it shall be deemed that after th ghts released by Mrs. Sayed Sayeeda arvin Naqvi in favour of Mrs. Nazneer atima Nagyi alias Nazneen Fatima aiyed she shall be the true and lawful 509

SCHEDULE OF THE PROPERTY lat No. 202, Second Floor, are dmeasuring 55.29 sq. mtrs. (Built-Up) B Ving in the society known as "SHEETAI Co-Op Hsg. Soc. Ltd.," Situated at Plot No. 52, Station Road, Mira Road East, Thane-101107, Village: Bhayander, Taluka and District: Thane on land bearing old surve No. 508(P), New survey No. 101/P.

Date: 03/08/2024
MUMBAI LAW FIRM ADV, AALAYA A, KHAN ADVOCATE HIGH COURT

# जाहिर सूचना

सर्व सामान्य जनतेला याद्वारे जाहीर सूचना रेण्यात येते की, माझे अशिल **श्रीमती सुधा** सुकदेव सानप, फ्लॅट क्रमांक ४०१, बी विंग, मातोश्री पार्क को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड, उदयश्री रोड, भांडुप व्हिलेज, भांडुप (पूर्व), मुंबई - ४०००४२, येथील जागेच्या मालकीण आहेत, संयुक्तपणे श्री. सुकदेव काशिनाथ सानप आणि सौ. सुधा सकदेव सानप यांच्या नावे असलेले त्यांचे मळ शेअर प्रमाणपत्र क्र. ०४९, विशिष्ट क्र. २४१ ते २४५, हरवले/गहाळ झाले आहे. शेअर सर्टिफिकेट गहाळ/ हरविल्याची एन.सी. कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये धारक नोंदणी क्र. ०१०५/२०२४ दिनांक २६/०७/२०२४ अनसार याआधीच नोंदविण्यात आली आहे. श्री. सुखदेव काशिनाथ सानप यांचे २३/०२/२०२४ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे माझे अशिल सौ. सुधा सुकदेव सानप (पत्नी) आणि तीन मुली उदा., सौ. स्मिता अजय पिंपळे, सौ. कीर्ती प्रशांत कापसे आणि सौ. प्रिती परिन शहा आहेत

म्हणून, कोणत्याही व्यक्ती/व्यक्तिंना सदर मूळ शेअर सर्टिफिकेट सापडल्यास कृपया ते खाली नमद केलेल्या विकलाकडे मोपवावे मी याद्वारे उपरोक्त मालमत्तेवर कोणताही दावा, अधिकार, हित आणि/किंवा कायदेशीर अधिकार असलेल्या कोणत्याही व्यक्ती/ व्यक्तिंना किंवा संस्था सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत मर्व मंबंधित दस्तुगेवजांमह लेखी स्वरूपात खाली नमूद केलेल्या वकिलाला मूळ शेअर सर्टिफिकेट हस्तांतरित करू शकते. सदर सूचना काशित द्याल्यापासन् १× (चौदा) दिवसानंत प्राप्त झालेले कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत.

सही / – अधिवक्ता कांचन पी. नलावडे ए/१०१, परिवार सीएचएस लि., १ला मजला, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई-४२.

दिनांक :०३/०८/२०२४.

# जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीव्दारे सर्व लोकांस कळविण्यात येते की, श्री. व्ही. पी. प्रेमन उर्फ श्री. वेट्त पनंजाकुर्ट प्रेमन हे सदनिका क्र. ३ए/१०१, पहिला मजला,दत्तप्रस को.ऑ.हौ.सो.लि.. सोपारा. नालासोपारा (पश्चिम) ता. वसई. जि. पालघर - ४०१२०३. चे मालक होते तरी त्यांचे दिनांक २३/०७/२००८ रोजी निधन झाले असन त्यांच्या पश्चात १)श्रीमती, चंद्रमथी प्रेमन वेटत (पत्नी), २)कु. डलीया प्रेमन वेट्त (मुलगी) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशील श्रीमती चंद्रमथी प्रेमन वेटत (पत्नी) यांनी सदर मयत सभासदारे भाग व हितसंबंध<sup>े</sup> हस्तांतरीत करण्यासंबंधी दत्तप्रसाद सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केल होता व त्याआधारे त्यांना सदर संस्थेचे सभासदह बनविण्यात आले आहे ज्यासाठी अन्य वारस म्हणजेच कु. डलीया प्रेमन वेटत त्यांची नाहरकत ही दिली आहे तसेच सदर सदनिकेचा दिनांक ०३ फेब्रवारी १९९० रोजीचा मे. दत्त कन्स्टक्शन कंपनी आणि श्री. सी. पी शिव शंकरन यांच्यामधील मुळ विक्री करारनामा, डीड ऑफ कन्फर्मेशन, डीक्लरेशन व त्याची सुची क्र. २ ज्याचा नोंदणी क्र. फोटो-१०१८/१९९६, दिनांव २६/०३/१९९६ असा आहे तो गहाळ झाला आहे. ज्याची तक्रार नालासोपारा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०२ ०८/२०२४ रोजी दाखल करण्यात आली आहे. जिच गहाळ तकार क्र. २४३६१/२०२४ असा आहे तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमने असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी

केल्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंवा मागणीदार हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या हरकती मागवण्यात येत आहेत त्याचप्रमाणे सदनिकेचे वर उल्लेखित गहाळ कागदपत्रे कोणाला सापडले असल्यास अथवा सदर सदनिका मिळकती संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कुळरग, कब्जा, गहाण दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, हिस्सा, अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीची पुढील योग्य ती कार्यवाही आमचे भशिल यांच्याकडुन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

ॲड. निशिगंधा जयंत परब. पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.हौ.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प्

Alpha Alternatives Financial Services Private Limited (formerly known as Provincial Finance and Leasing Co Private Limited) 34th Floor, Sunshine Tower, Senapati Bapat Marg, Dadar (w) Mumbai-400 013 Email: info@alt-alpha com (B) +91 22 6145 8900 | CIN : U65923MH1993PTC075162

IRACI UF STATEMENT UF FINANCIAL	MEGALIO
THE QUARTER ENDED JUNE 30,	2024

		Quarter Ended			
B (C. )	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 20	
Particulars	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited	
Total Income from operations (net)	21,128.20	21,917.40	15,152.99	70,488.04	
Net Profit/(-Loss) for the period (Before tax,					
Exceptional and/or Extraordinary Items)	3,513.47	5,840.05	4,283.73	18,366.84	
Net Profit/(-Loss) for the period (after tax,					
Exceptional and/or Extraordinary items)	2,619.53	4,384.77	3,204.52	13,750.80	
Total Comprehensive Income for the period					
(Comprising Profit / (-Loss) for the period					
(after tax) and Other Comprehensive					
Income (after tax)}	4,804.07	3,916.07	4,161.42	16,948.9	
Paid-up Equity Share Capital	1,550.00	1,550.00	1,456.14	1,550.00	
(Face Value Rs.10/- each)					
Other Equity	46,420.27	41,616.19	21,469.99	41,616.19	
Net worth	47,970.27	43,166.19	22,926.13	43,166.19	
Earning per share (EPS)					
(Face Value of Rs.10/-each)					
Basic: EPS (Rs.)	16.90	29.57	22.01	92.7	
Diluted : EPS (Rs.)	16.90	29.57	22.01	92.74	

There were no exceptional items during the period

Place : Mumba Date : August 01, 2024

he above results have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on August 01, 2024

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015 ('Listin Regulations'). The full format of the quarter ended Financial Results is available on the website of the NSt (www.nseindia.com) and of the Company (www.fin.alt-alpha.com)
For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, required / pertinent

disclosures have been made to the NSE (www.nseindia.com) and can be accessed on the website of the Company (www.fin.alt-alpha.com) The figures for the previous period have been regrouped / reclassified wherever necessary

For and on behalf of the Board of Directors o Alpha Alternatives Financial Services Private Limited (formerly known as Provincial Finance and Leasing Co Private Limited Shreyans Mehta

(DIN:06756771)

एशिया कॅपिटल लिमिटेड

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८३पीएलसी३४२५०२ नोंदणीकत कार्यालय: २०३, अझिझ ॲब्हेन्य, सीटीएस-१३८१, रेल्वे क्रॉसिंग वक्रभभाई पटेल रोडजवळ, विलेपार्ले (पश्चिम), मंबई-४०००५६, फोनः०२२-२६१००७८७/८०१/८०२. ई−मेलः www.asiacapital.in, ई−मेलः asiacapitallimited@gmail.co २० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु. रक्कम)
		संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२४ अलेखापरिक्षाित	३१.०३.२०२४ अलेखापरिक्षाित	३०.०६.२०२३ अलेखापरिक्षाित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षाित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9342.44	9489.39	৭२६७.७९	4884.88
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	9994.22	९३४.६८	849.90	२७५४.३२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	८७०.२४	६६३.३२	३३४.०५	२०४६.०५
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८७०.२४	६६३.३२	३३४.०५	२०४६.०५
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	30920	30920	30920	30920
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)				
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)				
9. म <del>ुळ</del>	0.26	0.29	0.99	0.६६
२. सौमिकृत	0.2८	0.29	0.99	0.६६

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०२ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मार करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी निष्पादित करून सुचिबद्धता करारनामानुसार मर्यादित पुर्नविलोकन अहवाल दिले लाआहे.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे चालू कालावधीच्या वर्गीकरणासाठी पूर्ननमुद केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाच संपूर्ण नमूना कंपनीच्या https://www.asiacapital.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे मंडळाच्या आदेशान्व

एशिया कॅपिटल लिमिटेडकरित सही / – संतोष सरेश चौधरी डीआयएन:०५२४५१२२

दिनांक : ०२.०८.२०२४

nesco

सीआयएन : L17100MH1946PLC004886 **नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, पश्चिम द्वतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३. वेबसाइट : www.nesco.in, ईमेल : companysecretary@nesco.in

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश (रु. लाखांत तिमाहीअखेर वर्षअखेर ३०.०६.२०२४ ३१.०३.२०२४ ३०.०६.२०२३ ३१.०३.२०२४ (लेखापरीक्षित) कपया टीप क्र. २ पाहा) परिचालनातुन एकुण उत्पन्न १७,०९१.२४ २१,९८८.१५ १६,११२.७२ ७८,३१२.८७ कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपर्व) निव्वळ १०,०४८.९६ १३.६०१.१० 9.346.68 88.296.4 कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) ४६,२९८.५ निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक व/वा अतिविशेष ६,९७८.५९ १०,५१२.४८ ७,६०९.६३ ३६,२७८.३६ बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा) कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा ६,९७८.९३ १०,५९२.०४ ७,६१२.२ ३६,३६८.८६ (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/- दर्शनी मूल्य) १,४०९.२ १,४०९.२० राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) २,२८,२४१.३१ उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस) अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (\*अवार्षिकीकृत) **\*१४.९२** ५१.४९ ५१.४९

मंबर्ड. ०२.०८.२०२४

सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आले असून शिफारस करण्यात आली आहे व तत्पश्चात संचालक मंडळाद्वारे त्यांच्य दि. ०२.०८.२०२४ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध झालेल्या वर्ष ते तारीखवा आकडेवारीसंदर्भातील लेखापरीक्षित आकडेवारीदरम्यान ताळमेळ साधणारी आहे.

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्य दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा साराश आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वर कंपनीची वेबसाइट www.nesco.in वर उपलब्ध आहे.

नेस्को लिमिटेड करिता कष्णा एस. पटेल डीआयएन : ०१५१९५७२

Place: Mumbai Dated: 02nd August, 2024

मु**ख्य कार्यालय** – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, क्**ही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९९७६४५/४७, ०९८३३८५२११९ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeep@gmail.com, lakshadeep@gmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.